

This question paper contains 11 printed pages]

A—137—2018

FACULTY OF COMMERCE

B.Com. (Second Year) (Fourth Semester) EXAMINATION

MARCH/APRIL, 2018

(CBCS Pattern)

INCOME TAX

Paper II

(MCQ + Theory)

(Saturday, 31-3-2018)

Time : 2.00 p.m. to 4.00 p.m.

Time—2 Hours

Maximum Marks—40

N.B. :— (i) Attempt All questions.

(ii) All questions carry equal marks.

(iii) Use of simple calculator is allowed.

(iv) Question No. 1 is compulsory and solve on OMR sheet.

(i) सर्व प्रश्न सोडवा.

(ii) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.

(iii) साधे गणकयंत्र वापरास परवानगी आहे.

(iv) प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य असून तो OMR Sheet वर सोडवा.

MCQ

10

1. (1) Gift from client to a practitioner lawyer is his income from :

(A) Capital gain

(B) Other source

(C) Salary

(D) Profession

व्यवसाय करणाऱ्या वकीलास त्याच्या अशिलाकडून मिळालेली भेट उत्पन्न आहे.

(A) भांडवली लाभ

(B) इतर मार्ग

(C) पगार

(D) व्यवसाय (Profession)

(2) Which expense is an admissible expense for business ?

(A) Income tax

(B) Reserve for doubtful debt

(C) Purchase of machinery

(D) Audit fee

P.T.O.

व्यवसायासाठी कोणता खर्च मान्य आहे ?

- (A) आयकर (B) संदिग्ध ऋण संचिती
(C) यंत्र खरेदी (D) अंकेक्षण शुल्क

(3) Under Section 44 AB the audit of accounts is compulsory if total receipts of his profession exceeds :

- (A) ₹ 50 lakh (B) ₹ 20 lakh
(C) ₹ 25 lakh (D) ₹ 10 lakh

कलम 44 AB नुसार व्यवसायाची (Profession) एकूण प्राप्ती रुपयापेक्षा जास्त असल्यास लेखापुस्तकाचे अंकेक्षण अनिवार्य असते.

- (A) ₹ 50 लाख (B) ₹ 20 लाख
(C) ₹ 25 लाख (D) ₹ 10 लाख

(4) While computing profits and gains from business and profession, various deductions are allowed by sections of income.

- (A) 30 to 37 (B) 44 to 45
(C) 10 to 20 (D) 20 to 29

व्यापार व धंद्यापासूनचे नफा व मिळकती गणन करताना विविध वजावटी आयकर कायद्यातील कलम नुसार मान्य आहेत.

- (A) 30 ते 37 (B) 44 ते 45
(C) 10 ते 20 (D) 20 ते 29

(5) Any annuity or pension received from Life Insurance Corporation is under the head :

- (A) Income from business
(B) Income from salary
(C) Income from other sources
(D) None of the above

जिवन विमा महामंडळाकडून मिळलेली कोणतीही वार्षिकी किंवा पेन्शन या शिर्षकाखाली येते :

- (A) व्यापारापासूनचे उत्पन्न
(B) पगारापासूनचे उत्पन्न
(C) इतर मार्गापासूनचे उत्पन्न
(D) वरीलपैकी नाही

वित्तीय वर्ष 2016-17 करिता कलम-C अंतर्गत जास्तीत जास्त वजावट मान्य आहे.

- (A) ₹ 2,50,000 (B) ₹ 1,00,000
(C) ₹ 2,00,000 (D) ₹ 1,50,000

(9) Which of the following incomes is exempted under Section 10 ?

- (A) Interest on Bank Deposit
(B) Income from house rent
(C) Dividend from foreign company
(D) Allowance to member of Parliament

कलम 10नुसार खालीलपैकी कोणते उत्पन्न करमाफ आहे ?

- (A) बँक ठेवीवर व्याज
(B) घरभाडे उत्पन्न
(C) विदेशी कंपनीकडून लाभांश
(D) संसद सदस्याना मिळणारा भत्ता

(10) Which of the following incomes is *not* exempted under Section 10 of Income Tax Act ?

- (A) Royalty Income
(B) Income of Mutual Fund
(C) Scholarship
(D) Income of Local Authority

आयकर कायद्याच्या कलम 10नुसार खालीलपैकी कोणते उत्पन्न करमाफ नाही ?

- (A) अधिकारशुल्क उत्पन्न
(B) म्युच्युअल फंडापासून उत्पन्न
(C) शिष्यवृत्ती
(D) स्थानिक प्राधिकरण/संस्था यांना मिळणारे उत्पन्न

Theory

2. Dr. Subhash is a medical practitioner. He keeps his books on a cash basis and his summarized cash account for the year ended 31-03-2017 is as follows :

Cash Account			
	₹		₹
Balance	4,88,000	Surgical Equip. Purchase	30,000
Bank Loan (Private)	12,000	Medicine Purchased	42,000
Sale of Medicine	1,01,000	Salary to Staff	60,000
Visiting Fees	96,000	Clinic Rent	24,000
Consultation Fees	6,20,000	Personal Exp.	3,72,000
House Rent	7,200	Car Expenses	40,000
Interest	15,200	LIC Premium	12,000
Agri. Income	10,000	Interest on Bank Loan	1,200
		House insurance	800
		Car purchased	4,80,000
		Balance	2,87,400
	<u>13,49,400</u>		<u>13,49,400</u>

Additional Information :

- (i) 1/4th of car expenses are in respect of his personal use.
(ii) Depreciation allowed on car and surgical equipment is 10%.

Compute taxable income from profession for assessment year 2017-18.

P.T.O.

डॉ. सुभाष हे वैद्यकीय व्यावसायिक असून ते आपली पुस्तके रोख पद्धतीने ठेवतात. 31-03-2017 रोजी संपणाऱ्या वर्षाचा त्यांचा एकत्रित रोख लेखा खालील प्रमाणे दिला आहे :

रोख लेखा		₹	₹
अधिक्य	4,88,000	शस्त्रक्रियेच्या-उपकरणाची खरेदी	30,000
बँक कर्ज (खाजगी)	12,000	औषधे खरेदी	42,000
औषध विक्री	1,01,000	स्टॉफचा पगार	60,000
भेटी शुल्क	96,000	दवाखाना भाडे	24,000
सल्ला शुल्क	6,20,000	वैयक्तिक खर्च	3,72,000
घर भाडे	7,200	कारचा खर्च	40,000
व्याज	15,200	विमा प्रव्याजी	12,000
शेती उत्पन्न	10,000	बँक कर्जाचे व्याज	1,200
		घराचा विमा	800
		कार खरेदी	4,80,000
		अधिक्य	2,87,400
	<u>13,49,400</u>		<u>13,49,400</u>

अतिरिक्त माहिती :

- (i) 1/4 एवढा कार खर्च वैयक्तिक कारणासाठी आहे.
(ii) कार व शस्त्रक्रियेच्या उपकरणावर 10% अवक्षयण मान्य आहे.
करनिर्धारण वर्ष 2017-18 करिता व्यवसायाचे उत्पन्न काढा.

Or

(किंवा)

Mr. Sonaji has prepared Profit & Loss Account of his business for the year ending 31-03-2017 :

Particulars	₹	Particulars	₹
Salary to Staff	1,00,000	Gross Profit	3,96,260
Advertising	15,500	Rent of House Property	48,000

WT

(7)

A—137—2018

Office Expenses	1,22,500	Refund of Income Tax	3,000
Insurance of Goods	8,600	Bad Debts Recovery	7,800
Fire Insurance (House property)	3,400	(Disallowed earlier)	
Life Insurance	5,000		
Depreciation on Motor Car	13,000		
Tax Provision	47,000		
Motor Expenses	12,000		
Bad Debt	6,000		
General Exp.	13,000		
Donation	5,000		
Net Profit	1,04,060		
	<u>4,55,060</u>		<u>4,55,060</u>

Additional Information :

Allowed Depreciation on Motor Car is ₹ 12,000.

Compute his income from business for the assessment year 2017-18.

31-03-2017 रोजी संपणाऱ्या वर्षासाठी श्री सोनाजी यांनी त्यांच्या व्यवसायाचा लाभालाभ लेखा तयार केला आहे :

विवरण	₹	विवरण	₹
कर्मचाऱ्यांचा पगार	1,00,000	सकल लाभ	3,96,260
जाहिरात	15,500	गृहसंपत्तीचे भाडे	48,000
कार्यालयीन खर्च	1,22,500	आयकर परतावा	3,000
वस्तूचा विमा	8,600	बुडित कर्ज वसुली	7,800
अग्नी विमा (गृहसंपत्ती)	3,400	(अगोदर अमान्य असलेले)	
जिवन विमा	5,000		

P.T.O.

WT

(8)

A—137—2018

मोटार कारचे अवक्षयण	13,000	
करासाठी तरतुद	47,000	
कारचा खर्च	12,000	
बुडित कर्ज	6,000	
सामान्य खर्च	13,000	
देणगी	5,000	
शुद्ध लाभ	1,04,060	
	<u>4,55,060</u>	<u>4,55,060</u>

अतिरिक्त माहिती :

मोटार कार वर मान्य अवक्षयण ₹ 12,000 एवढे आहे.

करनिर्धारण वर्ष 2017-18 करिता त्यांचे व्यापराचे उत्पन्न गणन करा.

3. The following are the particulars relating to Shri Ramrao for the previous year ending 31-03-2017 : 10

₹

(i) Ground rent from open plot	40,000 p.a.
(ii) Interest on post office savings account	20,000 p.a.
(iii) Rent from sub-let house	36,000 p.a.
(iv) Rent paid by him for sublet house	16,000 p.a.
(v) Other expenses for sublet house	2,000 p.a.
(vi) Winning from lottery (gross)	50,000
(vii) Interest on bank deposit	17,000
(viii) Royalty from books	70,000
(ix) Expenses incurred for writing a book	6,000
(x) Expenses incurred for purchase of lottery tickets	2,000

Compute his income from other sources for the assessment year 2017-18.

31-03-2017 रोजी संपणाच्या मागील वर्षाकरिता श्री रामराव यांच्या संबंधीचा तपशील खालील प्रमाणे आहे :

	₹
(i) रिकाम्या भूखंडाचे भाडे	40,000 प्र. वर्ष
(ii) पोस्टाच्या बचत खात्यावर व्याज	20,000 प्र. वर्ष
(iii) पोटभाड्याने दिलेल्या घराचे भाडे	36,000 प्र. वर्ष
(iv) पोटभाड्याने दिलेल्या घराचे त्यांनी दिलेले भाडे	16,000 प्र. वर्ष
(v) पोटभाड्याने दिलेल्या घराचा इतर खर्च	2,000 प्र. वर्ष
(vi) लॉटरीपासून जिंकले (सकल)	50,000
(vii) बँक ठेवीवरील व्याज	17,000
(viii) पुस्तकापासून अधिकार शुल्क	70,000
(ix) पुस्तक लिहण्यासाठी झालेला खर्च	6,000
(x) लॉटरी तिकीटे खरेदी करण्यासाठी खर्च केले	2,000

करनिर्धारण वर्ष 2017-18 करिता त्यांचे इतरमार्गापासूनचे उत्पन्न निश्चीत करा.

Or

(किंवा)

Shir Jadhav submits the following particulars of his income for the previous year 2016-17 :

	₹
(i) Interest received on Government Securities	18,000
(ii) Dividend received from a Foreign Company	15,000
(iii) Amount received from Winning of Lottery (Net)	66,500
(iv) Family Pension (Per month)	1,500
(v) Rent from Sublet House (P.M.)	4,000

He incurred the following expenses :

(i) Bank commission for collecting interest and dividend income	500
(ii) Spent on purchasing lottery tickets	1,500
(iii) Rent paid to house owner for sublet house (P.M.)	2,000

Compute income from other sources for the assessment year 2017-18.

P.T.O.

मागील वर्ष 2016-17 करिता श्री जाधव यांनी आपल्या उत्पन्नाचे विवरण खालील प्रमाणे सादर केले आहे :

	₹
(i) सरकारी प्रतिभूतीवर प्राप्त व्याज	18,000
(ii) विदेशी कंपनीकडून लाभांश प्राप्त झाला	15,000
(iii) लॉटरीमध्ये जिंकलेली रक्कम प्राप्त झाली (शुद्ध)	66,500
(iv) कौटूंबिक निवृत्ती वेतन (दरमहा)	1,500
(v) पोटभाड्याने दिलेल्या घराचे भाडे (द.म.)	4,000

त्यांना खालील प्रमाणे खर्च आला :

(i) व्याज व लाभांश गोळा करण्यासाठी बँकेला कमीशन	500
(ii) लॉटरी तिकीटे खरेदीसाठी खर्च केले	1,500
(iii) पोटभाड्याच्या घराचे मुळमालकाला दिलेले भाडे (दरमहा)	2,000

करनिर्धारण वर्ष 2017-18 करिता इतरमार्गापासूनचे उत्पन्न काढा.

4. Shri Vithal is a lecturer in University. He submits the following particulars of his income for the previous year 2016-17 :

	₹
(i) Basic salary per month	40,000
(ii) Dearness allowance (P.M.)	30,000
(iii) Royalty of books from Publisher	40,000
(iv) Examinership Remuneration	12,000
(v) Interest on Government Security	7,000
(vi) Profit on sale of plot (long-term)	1,20,000
(vii) Rent from house property let out	10,000 (P.M.)
(viii) Expenses incurred by him :	
— For writing a book	2,000
— Municipal tax paid for house property	3,000

Compute his total income for assessment year 2017-18.

श्री विठ्ठल हे विद्यापीठामध्ये अधिव्याख्याता आहेत. मागील वर्ष 2016-17 करिता त्यांनी त्यांच्या उत्पन्नाची माहिती खालील प्रमाणे सादर केली आहे :

	₹
(i) मुळ वेतन दरमहा	40,000
(ii) महागाई भत्ता दरमहा	30,000
(iii) प्रकाशकाकडून पुस्तकाचे अधिकार शुल्क	40,000
(iv) परीक्षक मोबदला	12,000
(v) सरकारी प्रतिभूतीचे व्याज	7,000
(vi) प्लॉटच्या विक्रीवर नफा (दिर्घ मुदती)	1,20,000
(vii) किरायाने दिलेल्या घराचे भाडे (दरमहा)	10,000
(viii) त्यांना झालेले खर्च :	
— पुस्तक लिहण्यासाठी	2,000
— गृहसंपत्तीचा नगरपालिका कर भरला	3,000

करनिर्धारण वर्ष 2017-18 करिता त्यांचे एकूण उत्पन्न निश्चीत करा.

Or

(किंवा)

Give the list of any 10 exempted incomes under section 10 of Income Tax Act.

आयकर कायद्याच्या कलम 10 अंतर्गत करमाफ असलेल्या कोणत्याही 10 उत्पन्नाची यादी सांगा.